



MORARKA FINANCE LIMITED

Regd Off : 511, Maker Chambers V, 221, Nariman Point, Mumbai – 400 021, Tel.: 22832468, 22042945 Fax : 22047288
www.morarkafinance.in, investors@morarkafinance.in
CIN : L67120MH1985PLC035632

REF: MFL/2021-22/072

August 11, 2021

Corporate Relationship Department
BSE Limited
PhirozeJeejeebhoy Towers
Dalal Street, Fort, Mumbai - 400 001
Fax: 22723 2082 /3132

Scrip Code - 511549

Sub: Regulation 47, Release of Extract of the Unaudited Financial Results for the quarter June 30, 2021 (Q1).

Dear Sir,

Pursuant to Regulation 29, 33 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are pleased to forward herewith the Published Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2021 (Q1) in the following newspapers:

1. Business Standard, Mumbai Edition (English) released on August 11, 2021.
2. Mumbai Lakshdeep, Mumbai Edition (Marathi) released on August 11, 2021.

You are requested to acknowledge the receipt of the same.

Thanking you,

Yours faithfully,

HIMGAURI
SUMANT BEHERA

Digitally signed by
HIMGAURI SUMANT BEHERA
Date: 2021.08.11 12:45:06
+05'30'

Hingauri Sumant Behera
Company Secretary & Compliance Officer

Encl: as above.

APPOINTMENTS

AURANGABAD SMART CITY DEVELOPMENT CORPORATION LIMITED (ASCDC)
Walk-In-Interview

Sr. No.	Name of the Position	No. Of Post
1.	Deputy Manager (O & M)	01
2.	Assistant Manager (O)	01
3.	Accountant	02
4.	Analyst	01

Appointment on purely contract basis for Aurangabad Smart City Bus Division. The Walk-in-Interview shall be held at the below mentioned address on **13/08/2021 at 11:00 AM to 02:00 PM**.
Venue: Dr. Babasaheb Ambedkar Research Centre, Near Aamkhas Maidaan, Aurangabad-431001.
 The details scope of work & qualifications are available on - www.aurangabadsmartcity.in under Smart Aurangabad >>>careers

Sd/-
Chief Executive Officer
 Aurangabad Smart City Development Corporation Limited (ASCDC)

fermenta Biotech Limited
[FORMERLY KNOWN AS DIL LIMITED]
 Corporate Identification Number (CIN): L99999MH1951PLC008485
 Registered Office: A-1501, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwade, Thane (W) - 400 610, Maharashtra, India.
 Tel: +91-22-6798 0800/888 | Fax: +91-22-6798 0899
 Email: info@fermentabiotech.com | Website: www.fermentabiotech.com

NOTICE

Notice is hereby given that:

- The 69th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Friday, September 3, 2021 at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") or other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the AGM Notice dated June 29, 2021 ("AGM Notice") in compliance with the provisions of the Companies Act, 2013 including rules framed thereunder ("Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with circulars of Ministry of Corporate Affairs i.e. General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 read together with General Circulars No. 20/2020 dated 5th May, 2020, No. 14/2020 dated 8th April, 2020 and No. 17/2020 dated 13th April, 2020, and other applicable circulars ("MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India (SEBI) circular SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 read with circular SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and other applicable circulars ("SEBI Circulars"), without the physical presence of members at a common venue.
- Electronic copies of the AGM Notice and Annual Report of the Company for the financial year 2020-21 (Annual Report 2020-21) have been sent on August 10, 2021 to all those members whose email IDs were registered with the Company / Depository Participant(s) as on Friday, July 30, 2021. The requirement of sending physical copy of the AGM Notice and Annual Report 2020-21 to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars.
- The AGM Notice and the Annual Report 2020-21 are also available on the Company's website www.fermentabiotech.com, website of BSE Limited at www.bseindia.com and Company's Registrar and Transfer Agent, Link Intime India Private Limited ("R&T Agent" / "LIPL") at <https://instavote.linkintime.co.in>
- Members holding shares either in physical form or in dematerialized form and whose names will be recorded in the Register of Beneficial Owners maintained by the depositories or in the Register of Members as on the Cut-Off Date i.e. Thursday, August 26, 2021 (end of day), may cast their votes on the items of business given in the AGM Notice by electronic means (by remote e-voting or e-voting at the AGM) through electronic voting system provided by LIPL. The remote e-voting period commences on Tuesday, August 31, 2021 (9:00 a.m. IST) and ends on Thursday, September 2, 2021 (5:00 p.m. IST). As set out in the AGM Notice, in addition to facility of remote e-voting or e-voting provided to the members, facility to vote by Ballot Form is also being provided for the benefit of Members who do not have access to remote e-voting facility, to enable them to send their assent or dissent by post.
- Any person who becomes a member of the Company after Friday, July 30, 2021 and who will hold shares as on the Cut-Off Date may vote on the business set forth in AGM Notice by way of remote e-voting or e-voting at the AGM by obtaining Sequence Number, User ID and password as per the procedure provided in the Notes section of the AGM Notice or by sending an email to LIPL at rlnt.helpdesk@linkintime.co.in or to the Company at info@fermentabiotech.com, by mentioning his Folio No./DP ID and Client ID.
- Members are hereby informed that: (i) remote e-voting shall not be allowed beyond 5:00 p.m. (IST) on Thursday, September 2, 2021, and shall be disabled by LIPL for voting thereafter; (ii) Members who have voted through remote e-voting prior to the AGM will be eligible to participate in the AGM through VC/OAVM but they will not be eligible for e-voting at the AGM; (iii) Members participating in the AGM through LIPL's InstaMeet facility as per AGM Notice and who have not cast their votes through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting facility at the AGM and the manner for such voting is provided in the AGM notice; (iv) A person whose name is recorded in the Register of Beneficial Owners maintained by the depositories or in the Register of Members as on the Cut-Off Date shall be eligible to avail the facility of remote e-voting, participate electronically in the AGM through VC/OAVM and electronically vote during the AGM through LIPL's InstaMeet facility as per AGM Notice. Any person who is not a member of the Company as on the Cut-Off Date should treat this Notice for information purposes only.
- In case of any queries or issues regarding remote e-voting/e-voting, members may visit "Frequently Asked Questions" ("FAQs") and InstaVote e-Voting manual available at <https://instavote.linkintime.co.in>, under 'Help Section' or write an email to enotices@linkintime.co.in or contact at: Tel: 022 - 4918 6000/6175. Members may also address any such query to Mr. Srikant Sharma, Compliance Officer, at the registered office of the Company, Tel: 022 6623 0800, Fax: 022 6798 0899, e-mail id: srikant.sharma@fermentabiotech.com
- The Board of Directors of the Company, at its meeting held on June 29, 2021, recommended payment of dividend of Rs. 2.50/- per equity share for the financial year ended March 31, 2021, subject to approval of members at the AGM. The dividend, if approved, will be paid to members holding equity shares of the Company, either in electronic or in physical form as on the Record Date i.e. Thursday, August 26, 2021 for determining eligibility of members to receive the dividend.
- In terms of the provisions of the Income-tax Act, 1961, ("IT Act"), dividend paid or distributed by a Company on or after April 1, 2020 is taxable in the hands of the members. The Company shall therefore, be required to deduct tax at source (TDS) at the prescribed rates at the time of payment of dividend. The TDS will be based on the residential status and classification of shareholders in accordance with the provisions of the IT Act. Forms 15G/15H/10F for tax exemption can be downloaded from the LIPL's website at <https://www.linkintime.co.in/clientdownloads.html>. As stated in the AGM Notice, duly completed and signed documents need to be uploaded on <https://linkintime.co.in/formsreg/submission-ofform-15g-15h.html> on or before Sunday, August 22, 2021, 5:00 p.m. IST in order to enable the Company to determine and deduct appropriate TDS / Withholding Tax. Incomplete and/or unsigned forms and declarations will not be considered by the Company. No communication/documents on the tax determination/ deduction shall be considered after Sunday, August 22, 2021, 5:00 p.m. (IST). Prescribed rates for TDS and other details are set out in the AGM Notice.
- Pursuant to Regulation 42 of Listing Regulations and Section 91 and the applicable rules of the Act, Notice is also given that the Register of Members and Share Transfer Books for equity shares of the Company will remain closed from Friday, August 27, 2021 to Friday, September 3, 2021 (inclusive of both days), for the purpose of AGM and payment of final equity dividend for the financial year 2020-21, as may be declared at the AGM.

By order of the Board of Directors
 For Fermenta Biotech Limited
 (Formerly known as DIL Limited)
 Sd/-
Srikant N Sharma
 Director & Company Secretary

THE MALAD SAHAKARI BANK LIMITED
 REGD. & CENTRAL OFFICE: 6, 'Sujata', 1st Floor, Rani Sati Marg, Malad (E), Mumbai-400 097. Tel. No.: 2883 8636, 2880 8551, 2882 9586, 2882 9948 | Fax: 2880 3517 | E-mail: recovery@maladbank.com | Website: www.maladbank.com

NOTICE FOR SALE BY PRIVATE TREATY OF IMMOVABLE PROPERTIES

Notice For Sale By Private Treaty Of Immovable Assets Under The Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 Under Rule 8(5) And Rule 8(8) Read With Provision To Rule 9(1) & (2) Of Security Interest (enforcement) Rules, 2002. Notice Is Hereby Given To The Public In General And In Particular To The Borrower (s)/co-borrowers And Guarantor (s) Whose Details Are Given Below, That The Below Described Immovable Property Mortgaged/charged To The Secured Creditor, The Physical Possession Of Which Has Been Taken By The Authorised Officer Of The Malad Sahakari Bank Limited - Secured Creditor On 11.05.2017, Will Be Sold By Private Treaty On "As is Where is", "As is What is", And "Whatever There is" Basis For Realization Of Bank's Dues After The Failure Of Three Auctions, The Bank Has Received An Offer Of Rs. 3,25,00,000/- (rupees Three Crore Twenty Five Lakhs Only), And The Bank Intends To Sell The Secured Asset To Prospective Purchaser Who Has Offered The Said Quote And Below Which Property Shall Not Be Sold, After 15 Days From The Date Of This Notice. By 30.08.2021 It Will Be Notified That The Said Immovable Property Shall Be Sold To The Proposed Purchaser As Per The Terms Agreed Between Bank And The Proposed Purchaser Under Rule 8(8) Of The Security Interest (enforcement) Rules, 2002 Without Any Further Notice. In Case Of Any Offers Above The Said Sale Price, It Will Be Treated As More Than One Offer, And Bank Shall Accept The Highest Offer, After Bidding.

1) Borrower/s & Guarantor/s Name & Address:-
M/s. Chamaria Polytex Pvt Ltd. - (Borrower)
 145-B, Dr. Veigas Street, Kalbadevi Road, Mumbai-400 002.

Mr. Jaiprakash L. Chamaria - Director & Guarantor
 Address: A-204, Siddhivinayak Towers, Indralok Phase-8, Near Sammriddhi Towers, Bhandar East, 401105.

Mrs. Kanchan Jaiprakash Chamaria - Director & Guarantor
 Address: A-204, Siddhivinayak Towers, Indralok Phase-8, Near Sammriddhi Towers, Bhandar East, 401105.

Mr. Shankar Jalan - Guarantor
 91/C, Paschim Apartment, 9th Floor, Cadel Road, Prabhadevi, Mumbai.

Mr. Bhagwatiprasad Madholia - Guarantor
 Flat No. 401, Himachal, Juhu Tara Road, Santacruz-West, Mumbai-400 054.

Cash Credit A/C No. 002000200003220.
 2) Total Outstanding: Rs. 2,42,64,397/- (Rupees Two Crore Forty Two Lakhs Sixty Four Thousand Three Hundred Ninety Seven Only) As Of 30.11.2009 With Applicable Rate Of Interest At Contractual Rate From 01.12.2009 Along With All Cost, Charges & Expenses Until Payment In Full.

3) Description Of The Immovable Property With Known Encumbrance, If Any All That Piece And Parcel Of Flat No.106 At 1st Floor Of Kings Apartment, Beach Kings Apartment Chs Ltd., Juhu Tara Road, Santacruz-west, Mumbai-400 054, Admeasuring 945 Sq. Ft. (built-up Area).

In Case Of Any Clarification/requirement Regarding Assets Under Sale, Bidder May Contact Mr. Arun Gaiikwad (mobile No +91 9969580895) & Mr. Ganesh Ghuge (mobile No +91 9833863368).

PLACE: MUMBAI
 DATE: 11.08.2021

Sd/-
MR. ARUN GAIKWAD
 AUTHORIZED OFFICER
 THE MALAD SAHAKARI BANK LIMITED

LOST & FOUND

Mr. Dilip Keshrimal Mehta would like to inform the general public that I have misplaced my SBI Policy no. 4403453107 issued to me by SBI Life Insurance having address at M.V. Road & Western Express Highway Junction, Andheri (East), Mumbai - 400 069. If anyone found kindly contact Mr. Mehta on 022-61453600 within 10 days from date of issue of this advertisement.

PUBLIC NOTICE

I say that Under instruction and on behalf of my client MRS. SANGEETA SANJAY DESA residing and Owner of Flat No. A/19, 4TH Floor, Kandivali Sant Krupa CHS Ltd., Hemulalani Main Road, Iranwadi, Kandivali (West), Mumbai - 400 067 admeasuring 365 sq. ft. Built-up, I have to state as under:
 I state and declare that the following Agreements are lost /misplaced by my client in respect of above said flat premises details are as under:-
 a) Original Agreement Dated 04/09/1979, executed between M/S. CHAUHAN CONSTRUCTION CO (Builder/Owner) and MR. BHIMJIBHAI T. TANK (PURCHASER) & b) Original Agreement for Sale Dated 04/03/1987, executed between MR. BHIMJIBHAI T. TANK (TRANSFEROR) and MR. PRAVIN JAMNADAS DHANDHUSARIA (PURCHASER) are lost/misplaced by my client and she have lodged Police Complaint bearing No. 1849/2021, dated 10/08/2021 with Kandivali Police Station.
 If any person has any objection whatsoever for the said Lost/misplaced of Original Agreement Dated 04/09/1979 & Original Agreement for Sale Dated 04/03/1987 shall intimate in writing at the under mentioned address within 15 days from date of Notice along with the documents in support of such objection or any person find the above mentioned Agreements you are requested to kindly return the same to the below address.
 I confirm and agree the above statements Counter signature of my Client MRS. SANGEETA SANJAY DESAI

Adv. Chirag R. Pandya

Sr. No.	NAME OF BOARD/ CORP/ AUTH	NAME OF WORK NOTICE TENDER	OPENING DATE CLOSING DATE (TIME)	AMOUNT / EMD (APPROX.) IN RUPEES	WEBSITE OF THE BOARD CORP/AUTH	NODAL OFFICER/ CONTACT DETAILS/ EMAIL
1	UHBVN	3 PHASE 11KV/433-250V, 100 KVA OIL IMMERSED, NATURALLY COOLED ALUMINIUM WOUND OUTDOOR TYPE ENERGY EFFICIENCY LEVEL-3 (NOW LEVEL-2) DISTRIBUTION TRANSFORMERS AS PER NIGAM TECHNICAL SPECIFICATION NO. CSC-HUB/JUBHUB/RF/2021/00021	25.08.2021 26.08.2021	EMD 2 LACS	uwbvn.org.in etenders.hry.nic.in	9517700939 cmem@uwbvn.org.in
2	UHBVN	EXPRESSION OF INTEREST FOR EMPANELMENT OF AGENCIES BY UHBVN UNDER PHASE-1 OF GRID CONNECTED ROOFTOP SOLAR PROGRAMME	CLOSING DATE 26.08.2021	NIL	https://etenders.hry.nic.in	9316867621

FOR FURTHER INFORMATION KINDLY VISIT : www.haryanaprocurment.gov.in or www.etenders.hry.nic.in SAM/AD-13/2022/40/39701

AstraZeneca
AstraZeneca Pharma India Limited
 CIN: L24231KA1979PLC003563
 Regd. Office : Block N1, 12th Floor, Manya Embassy Business Park, Rachenahalli, Outer Ring Road, Bangalore 560 045
 Tel.: +91 80 6774 8000. Web: www.astrazeneca.com/india

Statement of unaudited financial results for the quarter ended 30 June 2021

Rs in lakhs except for earnings per share data

Sl. No.	Particulars	3 months ended 30/06/2021	Corresponding 3 months ended in the previous year 30/06/2020	Year ended 31/03/2021
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	17,830.18	19,622.56	82,640.52
2	Net profit/(loss) for the period from ordinary activities before tax	1,350.40	2,638.44	12,709.38
3	Net profit/(loss) for the period from ordinary activities after tax	1,024.33	1,863.47	9,330.35
4	Total comprehensive income for the period after tax	1,015.11	1,936.93	9,673.05
5	Equity Share Capital	500.00	500.00	500.00
6	Reserves (excluding revaluation reserves as per balance sheet)	-	-	45,117.28
7	Basic and diluted earnings per share (of Rs 2 each)	4.10	7.45	37.32

Note:
 1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange websites (www.nseindia.com, www.bseindia.com) and Company's website (www.astrazeneca.com/india).
 2 The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

By Order of the Board of Directors
 For AstraZeneca Pharma India Limited
 Gagandeep Singh Bedi
 Managing Director

Place: Bangalore
 Date: 09 August, 2021

MORARKA FINANCE LIMITED
 CIN : L67120MH1985PLC035632

Registered Office : 511, Maker Chambers V, 221, Nariman Point, Mumbai - 400021.
 Tel : +91 022 22832468 | Fax no : +91 022 22047288
 email : investors@morarkafinance.in | website : www.morarkafinance.in

Extract of Standalone Unaudited Financial Results for the quarter ended on 30th June, 2021
 (₹ in lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended June 30, 2021 (Unaudited)	Year Ended March 31, 2021 (Audited)	Quarter Ended June 30, 2020 (Unaudited)
1	Total Income from Operations (Gross)	36.91	127.98	24.21
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	25.18	91.79	14.73
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	25.18	91.79	14.73
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5.32	68.50	12.97
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	8,924.84	5,678.57	12.97
6	Paid up Equity Share Capital (face value of ₹ 10/- each)	450.21	450.21	450.21
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous year	-	6871.64	-
8	Earnings Per Share (face value of ₹ 10/- each) (before and after extraordinary items)	0.12	1.52	0.29
	1. Basic (₹)	0.12	1.52	0.29
	2. Diluted (₹)	0.12	1.52	0.29

Note:
 The above is an extract of the detailed format of the Quarterly Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said results are available on the websites of BSE (www.bseindia.com) as well on the company's website (www.morarkafinance.in).

Sd/-
Gautam Morarka
 DIN : 0002078
 Chairman

Place : Mumbai
 Date : 10.08.2021

बैंक ऑफ बरोडा
Bank of Baroda
 Branch / Office: Andheri West
 Address : 1/B, Alka Chambers, S.V. Road, Andheri (west), Mumbai.
 Email: Tel: 022-26248404

NOTICE TO BORROWER
 (UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002)
 Place: Mumbai
 Date: 26-04-2021

To,

- Mohd Hafeez Mohd Ather Shah S/O Mohd Ather Shah Residing at Room No. 06, S. N. 121, Azmi Nagar, Gate No. 07, A S Noman Road, Malvani, Malad West, Mumbai, Maharashtra - 40095
- Mohd Hafeez Mohd Ather Shah S/O Mohd Ather Shah Room No. B-28, Malvani Sidhhi Sai CHSL, Plot No. 34, RSC-9, MHADA Layout, Malvani, Malad West, Mumbai, Maharashtra-40095
- Mrs. Mehasari Banu Mohd Hafeez Shah W/O Mohd Hafeez Mohd Ather Shah Residing at Room No. 06, S. N. 121, Azmi Nagar, Gate No. 07, A S Noman Road, Malvani, Malad West, Mumbai, Maharashtra - 40095
- Mrs. Mehasari Banu Mohd Hafeez Shah W/O Mohd Hafeez Mohd Ather Shah Room No. B-28, Malvani Sidhhi Sai CHSL, Plot No. 34, RSC-9, MHADA Layout, Malvani, Malad West, Mumbai, Maharashtra-40095

Re: Credit facilities with our Andheri (W) Branch
 1. We refer to our letter No. ___ dated 30-06-2018 conveying sanction of various credit facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanction you have availed and started utilising the credit facilities after providing security for the same, as hereinafter stated. The present outstanding in various loan/credit facility accounts and the security interests created for such liability are as under:

Nature and type of facility	Limit (Amount in Rs.)	Rate of Interest	Os Debt balance as on 31-03-2021 (Inclusive of interest up to 30-03-2021) (Amount in Rs.)	Security agreement with brief description of securities (Please mention the detail of security agreements and details of mortgaged property including total area and boundaries)
Home Loan Account No. 89750600001064 (old no. 503508351000160)	27,50,000/-	MCLR ie 8.50% p.a. (floating)	30,14,744.43 (Rs. Thirty lakh fourteen thousand seven hundred forty four paisa forty three only)	(1) Article of Agreement dated 30-06-2018 for Room No. B-28, Malvani Sidhhi Sai CHSL, Plot No. 34, RSC-9, MHADA Layout, Malvani, Malad West, Mumbai, Maharashtra-40095 (2) Memorandum dated 30-06-2018 of mortgage by deposit of title deeds for Room No. B-28, Malvani Sidhhi Sai CHSL, Plot No. 34, RSC-9, MHADA Layout, Malvani, Malad West, Mumbai, Maharashtra-40095 P.N. Ward, Survey No. 263(part) CTS No. 3525A, Village Malvani, Taluka Borivli, Mumbai Suburban District. Admeasuring built up area 25 sq. mtrs Plot Boundaries: East: Open Ground West: Omkar CHSL North: Malvani Manisha CHSL South: Plot No. 35

- In the letter of acknowledgement of debt dated ___ you have acknowledged your liability to the Bank to the tune of ___ lakhs as on ___. The outstanding stated above include further drawings and interest upto ___. Other charges debited to the account are ___.
- As you are aware, you have committed defaults in payment of interest on above loans/outstandings for the quarter ended March 2020 and thereafter. You have also defaulted in payment of instalments of term loan/demand loans which have fallen due for payment on Jan 2020 and thereafter.
- Consequent upon the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 30-04-2020 (mention date of classification as NPA) in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon.
- Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your accounts as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating Rs. 30,14,744.43 (Rs. Thirty lakh fourteen thousand seven hundred forty four paisa forty three only), as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note.
- Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1 above for each credit facility until payment in full.
- We invite your attention to sub-section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13(13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.
- We further invite your attention to sub section (5) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction inviting quotations/ tender/ private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.
- Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, the right to make further demands in respect of sums owing to us.

Sd/-
(Asst. General Manager)
 Authorised Officer
 Bank of Baroda

Cni RESEARCH LIMITED
 Regd. Office: A-120, Gokul Arcade, Sahar Road, Vile Parle (East), Mumbai - 400 057.
 CIN No. : L45202MH1982PLC041643
 Email id: chamatcar@chamatcar.com Contact: 022-28383889

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06.2021
 (Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	Current Quarter ending 30-06-2021 (Un-audited)	Preceding 3 months ended 31-03-2021 (Audited)	Corresponding 3 months ended in the previous year 30-06-2020 (Un-Audited)	previous year ended 31-03-2021 (Audited)
1	Total Income from Operations	302.94	50.32	2.65	38.84
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	14.81	(5.65)	(1.67)	(22.69)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items#)	14.81	(5.65)	(1.67)	(22.69)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	14.81	(5.72)	(1.67)	(22.49)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	162.16	41.52	116.36	(208.96)
6	Equity Share Capital	1148.05	1148.05	1148.05	1148.05
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	(367.18)	-	-
8	Earnings Per Share (of Rs. ___/- each) (for continuing and discontinued operations) -	0.013	(0.005)	(0.001)	(0.31)
	1) Basic:	0.013	(0.005)	(0.001)	(0.31)
	2) Diluted:	0.013	(0.005)	(0.001)	(0.31)

Note
 a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (URL of the filings).
 b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.
 c) # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

For and on behalf of the Board of Directors of
 For Cni RESEARCH LTD.
 Sd/-
KISHOR P OSTWAL
 MANAGING DIRECTOR - DIN: 00460257

Date: 10.08.2021
 Place - MUMBAI

20 MICRONS
 L I M I T E D

CIN: L99999GJ1987PLC009768
 Regd. Office: 9-10, GIDC Industrial Estate, WAGHODIA, Dist.: Vadodara, 391760, Gujarat, India.
 Ph.: 75748 06350. Email: co_secretary@20microns.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021
 (₹ In Lakh Except EPS)

Sr. No.	Particulars	Standalone		Consolidated			
		Quarter Ended on	Year Ended on	Quarter Ended on	Quarter Ended on	Quarter Ended on	
		30/06/2021	31/03/2021	30/06/2020	30/06/2021	31/03/2021	30/06/2020

PUBLIC NOTICE
Know all public shall come that my clients Mr. Amit Vijay Talwar and sumyog vijay talwar are joint owner of flat no.202 green meadows 1-C, Lokhandwala compound Akurli road, Kandivali East near HDFC bank mumbai 400101 My clients father vijay kumar H. Talwar had purchase above said flat by an agreement dated 24/09/1992 and he was expired on dated 04/03/2016 and my clients mother Rekha vijay talwar also expired on dated 02/08/2018 leaving behind my clients as legal heir If any person has any objection claim charge of any nature against said flat, the same be brought within 15 days from date of publication of notice in written to the undersigned with cogent evidence else letter on no claim shall be entertained.
Santosh D. Tiwari
(Advocate High Court)
15, M.P. Nagar, Near Shekhar Bldg., J.M. Road, Pump House, Andheri (E), Mumbai - 400 093.

PUBLIC NOTICE
KNOW ALL PUBLIC SHALL COME: that My Client SANTOSH DHONDIRAM DAVKORE is owner of office at 404, 4th floor, addressing area about 143 sq.ft., Navratam Premises Co-Op. Soc. Ltd., Plot No. 69, Camac Builder, P.D. Mello Road, Mumbai - 400 009, Municipal Ward No. B-4435, bearing share certificate No. 78, 10/- shares each, Rs. 50/- each, dist. 601 to 610 issue said society, he has purchased above said office from GAURAV AGENCIES Prop. SURESH CHANDRA MEHTA on dated 04/04/2008 and GAURAV AGENCIES Prop. SURESH CHANDRA MEHTA had purchase from CHAMANLAL JODHRAM & CO. on dated 26/12/1986, the Office sale agreement document missing on dated 23/07/2019. The ACME ESTAE BUILDER to CHAMANLAL JODHRAM & Co., had been lost / misplaced and my clients.
If any person has any objection lien, charge or claim of any nature against said link documents in the respect of said office, the same be brought within 15 days from date of publication of notice to the undersigned with cogent evidence else letter on no claim shall be entertained.
SANJAY DWIVEDI
(Advocate High Court)
Contact: 3rd Floor, Advocate Chamber, Metropolitan Magistrate Court, Andheri (E), Mumbai - 400 069.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given on behalf of my client MR. LALITKUMAR HARITWAL, who is a son of LATE. PUSHPADEVI alias PUSHPAVATI HARITWAL, who was a co-owner of Shop no.10, on Ground floor, addressing about 185 sq. feet of Rinka Park Co-Op. Hsg. Soci Ltd. at Geeta Nagar, Bhayandar (w), Tal. & Dist. Thane-401101, and LATE. PUSHPADEVI alias PUSHPAVATI HARITWAL, expired on: 03/12/2006, leaving behind MR. LALITKUMAR HARITWAL and MR. RAMESHKUMAR HARITWAL her legal heirs & representatives and now my client has apply to the society to transfer the co-owner name from LATE. PUSHPADEVI alias PUSHPAVATI HARITWAL to MR. LALITKUMAR HARITWAL and MR. RAMESHKUMAR HARITWAL in respect of Shop no.10, on Ground floor, of Rinka Park Co. Op. Hsg. Soci. Ltd., by way of a legal heirs or otherwise howsoever, hereby required to make the same known in writing with evidence to undersigned at his office at A-104, Barkha Building, Devchand Nagar, Bhayandar (W), Dist. Thane 401 101. Within 14 days from the publication of this notice otherwise such claims if any will be considered as waived and transfer proceeding will be completed.
BHARAT M. SHAH
B.Com L.L.B.
Advocate High Court
Place: Bhayandar (West)
Date: 10/08/2021

जाहीर नोटीस
या नोटीसद्वारे असे सूचित करण्यात येत आहे की, श्री. नारायण सोनु वेळोडे, राहणार: बेबी उस्मान चळवंत, रुम नं.९, एन.एल. फाउंडर मार्ग, परेल व्हिलेज, मुंबई ४०००२२, यांचे दिनांक १८/०५/२०२१ रोजी निधन झाले व त्यांची पत्नी श्रीमती सुगंधा नारायण वेळोडे व त्यांचा मुलगा श्री. शरद नारायण वेळोडे, यांनी गिरणी कामगार सदिके संदर्भात वारस दाखला देण्याबाबत तरफिलदार कार्यालयात अर्ज केलेला आहे तरी याबद्दल कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी वरील पत्त्यावर ०७ दिवसांच्या आत संपर्क साधावा.

जाहीर सूचना
जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, (अ) श्री मनोज पी. शाह आणि (ब) श्रीमती सोनल एम. शाह, फ्लॅट क्र. १६०२, १६वा मजला, बी.विंग, तुलसी टॉवर को-ऑपरेटिव्ह हॉऊसिंग सोसायटी लि. स्थित येथे एच.जे.रोड, एच.एन.कंपाऊंड, सी टी सेंटर मागे, गोरवांग (पश्चिम), मुंबई-४०००६२ येथे पात असलेले तुलसी टॉवर को.हो.सो.लि. द्वारे दिनांक १३/०८/२००६ रोजी जारी केलेले धारक विभिन क्र. ४२१ ते ४२५ रोखर प्रमाणपत्र क्र. ०८४ गळव किंवा हरवले आहे. सदर सत्य्यांनी प्रतीलीपी रोखर प्रमाणपत्र जारी करण्याकरिता सोसायटीकडे अर्ज केला आहे, आणि म्हणून कोणत्याही व्यक्तीस जर नमुद रोखर प्रमाणपत्र किंवा त्याच्या कोणत्याही भागदार कोणताही हरकता दावा असल्यास, हक्क, हितसंबंध किंवा कोणताही दावा असल्यास निरव्याक्षरीकरणा (चे.व्हा.व्हा.दावा) यावर पुढील पाठ्यावर प्रत्येक दिवसाच्या आत दिवसांपासून १४ दिवसांच्या आत कळवावे. जर सूचनेच्या दिनांकाच्या प्रसिद्धीच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या आत कोणताही आक्षेप न मिळाल्यास सोसायटी सदस्यांना प्रतीलीपी रोखर प्रमाणपत्र जारी करून दिले आणि त्यानंतरचे दावे किंवा आक्षेप मिळाल्यास ते गृहीत धरले जाणार नाही.
तुलसी टॉवर को-ऑपरेटिव्ह हॉऊसिंग सोसायटी लि.
व्यवस्था: मुंबई दिनांक: ११.०८.२०२१

जाहीर नोटीस
या नोटीसद्वारे असे सूचित करण्यात येते की कॅ. इसी मोहम्मद फौजदार पठाण, राहणार खोरी नं.४०/११/२३ विठ्ठल मंदिर वसाहत जेवबाई वाडीया रोड, िववडी, मुंबई ४०००१५, यांचे दिनांक ०५.०८.१९९९ रोजी उत्तर प्रदेश येथे निधन झाले. तसेच म्हाडातर्फे गिरणी कामगार निवार योजना, योजने अंतर्गत दिनांक १ मार्च २०२० रोजी झालेल्या घराच्या सोडलतीमध्ये २८-बांबे डाऊन सिग्नल, खोरी नं.२४०२, २४ वा मजला, विल्डिंग नं.४२, ग. द. ऑबेकर मार्ग, नायागंज दादर (पूर्व), मुंबई ४०००१४, यशस्वी घोषित करण्यात आले आहे.
श्री. सनाउल्ला इसी मोहम्मद पठाण म्हणजे यांचा मुलगा यांना सदर मालमत्ता संदर्भात वारस दाखला देण्याबाबत अर्ज केलेला आहे तरी याबद्दल कोणताही आक्षेप असल्यास खालील पत्त्यावर सात दिवसांच्या आत पुराव्यानिशी येऊन भातवे, ही मुळ नोटीस दिलेल्या तारखेपासून संपर्कित असेल.
सही
अॅड. विकास शंकर लिंगे
उच्च न्यायालय, मुंबई
पत्ता: ८९, वाघेचवरी वाणी च्या, सरखामार लॉजेकर मार्ग, परेल व्हिलेज, मुंबई ४०००२२.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that our client MRS. ZAINAB TALAL HAKIM and MR. MAQSOOD GULAM AHMED HAKIM are survivors / legal heirs of late Mohammed Talal Hakim and late Asthma Maqbool Hakim both deceased are the joint owners of said flat No. E2/03, Shree Sharanag, Kanakia Road Near R.B.K School, Unique Garden, Mira Road (East), Thane 401077, both survivors / legal heirs intend to transfer the flat on their own name. Mohammed Talal Maqbool Hakim died on 23/04/2021, death Certificate has been issued by MCMCI, E-2-Ward and Asthma Maqbool Hakim died on 01/05/2021 death Certificate has been issued by MBMC. The premises more particularly described in the schedule written herein as follows: Any persons having any right, title, claim or interest, in respect of the under mentioned premises by way of sale, exchange, gift, lease, license, mortgage, inheritance, joint lien, charge, maintenance, easement, trust, possession or otherwise, of whatsoever nature, are hereby required to make the same known in writing along with all the documentary evidence to the undersigned at the address mentioned below within 14 days (fourteen days) from the date of publication of this notice, hereof failing which they shall be deemed to have given up such claim / claims if any please contact: Saffron Law Firm, Adv. Nitish Kumar Verma (9789134133) Office - Reshmi Prime Corner, Unit No. 01, Near Kanakia School, Station, Mira Road (East), Thane 401077. SCHEDULE OF PROPERTY: Flat No. E2/03, Shree Sharanag, Kanakia Road, Near R.B.K School, Unique Garden, Mira Road (E), Thane 401077. Place: Mira Road (East): 11/08/2021

PUBLIC NOTICE
Notice is hereby given on behalf of my client MR. LALITKUMAR HARITWAL, who is a Co-Owner of Shop No.10, on ground floor addressing about 185 sq. feet in Rinka Park Co-Op. Hsg. Soci Ltd at Geeta Nagar, Bhayandar (w), Tal. & Dist. Thane-401101, and the original Agreement for Sale dated: 28/05/1992 executed between B.B Enterprises as an OWNERS/BUIDERS and RUSHABH M. KAPASI, as a PURCHASER therein in respect of Shop No.10, is misplaced or lost by my Client. All the person having any claim against or to the said Shop No.10, on ground floor of Rinka Park Co-Op. Hsg. Soci Ltd, by way of Sale, Gift, Mortgage, Exchange or otherwise howsoever, hereby required to make the same known in writing with evidence to undersigned at his office at A-104, Barkha Building, Devchand Nagar, Bhayandar (W), Dist. Thane 401 101. Within 14 days from the publication of this notice otherwise such claims if any will be considered as waived.
BHARAT M. SHAH
B.Com L.L.B.
Advocate High Court
Place: Bhayandar (West)
Date: 10/08/2021

राज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE
I say that Under instruction and on behalf of my client MRS. SANGEETA SANJAY DESAI residing and Owner of Flat No. A/19, 4TH Floor, Kandivali Sant Krupa CHS Ltd, Hemukulani Main Road, Iranwadi, Kandivali (West), Mumbai - 400 067 admeasuring 365 sq. ft Built-up, I have to state as under: I state and declare that the following Agreements are lost /misplaced by my client in respect of above said flat premises details are as under:-
a) Original Agreement Dated 04/09/1979, executed between M/S. CHAUHAN CONSTRUCTION CO (Builder/Owner) and MR. BHIMJIBHAI T. TANK (PURCHASER) & b) Original Agreement for Sale Dated 04/03/1987, executed between MR. BHIMJIBHAI T. TANK (TRANSFEROR) and MR. PRAVIN JAMNADAS DHANDHUSARIA (PURCHASER) are lost/misplaced by my client and she have lodged Police Complaint bearing No. 1849/2021, dated 10/08/2021 with Kandivali Police Station, If any person has any objection whatsoever for the said Lost/misplaced of Original Agreement Dated 04/09/1979 & Original Agreement for Sale Dated 04/03/1987 shall intimate in writing at the under mentioned address within 15 days from date of Notice along with the documents in support of such objection or any person find the above mentioned Agreements you are requested to kindly return the same to the below address.
I confirm and agree the above statements Counter signature of my Client MRS. SANGEETA SANJAY DESAI
Adv. Chirag R. Pandya

PUBLIC NOTICE
Notice is hereby given on behalf of my client MR. LALITKUMAR HARITWAL, who is a son of LATE. PUSHPADEVI alias PUSHPAVATI HARITWAL, who was a co-owner of Shop no.10, on Ground floor, addressing about 185 sq. feet of Rinka Park Co-Op. Hsg. Soci Ltd. at Geeta Nagar, Bhayandar (w), Tal. & Dist. Thane-401101, and LATE. PUSHPADEVI alias PUSHPAVATI HARITWAL, expired on: 03/12/2006, leaving behind MR. LALITKUMAR HARITWAL and MR. RAMESHKUMAR HARITWAL her legal heirs & representatives and now my client has apply to the society to transfer the co-owner name from LATE. PUSHPADEVI alias PUSHPAVATI HARITWAL to MR. LALITKUMAR HARITWAL and MR. RAMESHKUMAR HARITWAL in respect of Shop no.10, on Ground floor, of Rinka Park Co. Op. Hsg. Soci. Ltd., by way of a legal heirs or otherwise howsoever, hereby required to make the same known in writing with evidence to undersigned at his office at A-104, Barkha Building, Devchand Nagar, Bhayandar (W), Dist. Thane 401 101. Within 14 days from the publication of this notice otherwise such claims if any will be considered as waived and transfer proceeding will be completed.
BHARAT M. SHAH
B.Com L.L.B.
Advocate High Court
Place: Bhayandar (West)
Date: 10/08/2021

जाहीर सूचना
या नोटीसद्वारे असे सूचित करण्यात येते की कॅ. इसी मोहम्मद फौजदार पठाण, राहणार खोरी नं.४०/११/२३ विठ्ठल मंदिर वसाहत जेवबाई वाडीया रोड, िववडी, मुंबई ४०००१५, यांचे दिनांक ०५.०८.१९९९ रोजी उत्तर प्रदेश येथे निधन झाले. तसेच म्हाडातर्फे गिरणी कामगार निवार योजना, योजने अंतर्गत दिनांक १ मार्च २०२० रोजी झालेल्या घराच्या सोडलतीमध्ये २८-बांबे डाऊन सिग्नल, खोरी नं.२४०२, २४ वा मजला, विल्डिंग नं.४२, ग. द. ऑबेकर मार्ग, नायागंज दादर (पूर्व), मुंबई ४०००१४, यशस्वी घोषित करण्यात आले आहे.
श्री. सनाउल्ला इसी मोहम्मद पठाण म्हणजे यांचा मुलगा यांना सदर मालमत्ता संदर्भात वारस दाखला देण्याबाबत अर्ज केलेला आहे तरी याबद्दल कोणताही आक्षेप असल्यास खालील पत्त्यावर सात दिवसांच्या आत पुराव्यानिशी येऊन भातवे, ही मुळ नोटीस दिलेल्या तारखेपासून संपर्कित असेल.
सही
अॅड. विकास शंकर लिंगे
उच्च न्यायालय, मुंबई
पत्ता: ८९, वाघेचवरी वाणी च्या, सरखामार लॉजेकर मार्ग, परेल व्हिलेज, मुंबई ४०००२२.

जाहीर नोटीस
या नोटीसद्वारे असे सूचित करण्यात येते की कॅ. इसी मोहम्मद फौजदार पठाण, राहणार खोरी नं.४०/११/२३ विठ्ठल मंदिर वसाहत जेवबाई वाडीया रोड, िववडी, मुंबई ४०००१५, यांचे दिनांक ०५.०८.१९९९ रोजी उत्तर प्रदेश येथे निधन झाले. तसेच म्हाडातर्फे गिरणी कामगार निवार योजना, योजने अंतर्गत दिनांक १ मार्च २०२० रोजी झालेल्या घराच्या सोडलतीमध्ये २८-बांबे डाऊन सिग्नल, खोरी नं.२४०२, २४ वा मजला, विल्डिंग नं.४२, ग. द. ऑबेकर मार्ग, नायागंज दादर (पूर्व), मुंबई ४०००१४, यशस्वी घोषित करण्यात आले आहे.
श्री. सनाउल्ला इसी मोहम्मद पठाण म्हणजे यांचा मुलगा यांना सदर मालमत्ता संदर्भात वारस दाखला देण्याबाबत अर्ज केलेला आहे तरी याबद्दल कोणताही आक्षेप असल्यास खालील पत्त्यावर सात दिवसांच्या आत पुराव्यानिशी येऊन भातवे, ही मुळ नोटीस दिलेल्या तारखेपासून संपर्कित असेल.
सही
अॅड. विकास शंकर लिंगे
उच्च न्यायालय, मुंबई
पत्ता: ८९, वाघेचवरी वाणी च्या, सरखामार लॉजेकर मार्ग, परेल व्हिलेज, मुंबई ४०००२२.

सार्वजनिक सूचना
पॉवर ऑफ अॅटॉर्नी रर करणे
आमच्या ग्राहक श्रीमती योगा शामसुंदर आणि श्री शामसुंदर धारमाल यांच्या वतीने सार्वजनिक सूचना देण्यात आली आहे की आमच्या ग्राहकांनी २७.०७.१९९४ रोजी अचल मालमत्ता / फ्लॅट अॅडमिनिस्ट्रेशन नंबरच्या बद्दल्यात श्री अनूप पुरुषोत्तम बबानीच्या बाबतून दिलेली अट्टर पॉवर ऑफ अॅटॉर्नी होती १००३, अॅड. ७७२ चौ. १० च्या मजल्यावरील कॉर्पोरेट पुरव्या आणि विल्डिंग ओशन गळू मध्ये ४६ क्रमांकाची ओपन कार पार्किंग स्पॅस, ज्याला बुनिम पार्क, खार (पश्चिम), मुंबई येथे विक्री उद्देशून को-ऑपरेटिव्ह हॉऊसिंग सोसायटी लिमिटेड म्हणूनही ओळखले जाते. १०७५, बाँदा व्हिलेज, वॉन उमरान्नी व्हिलेज, वरदान व्हिलेज फ्लॅट असे संघोषित जाते जे आमच्या क्लायंटस आणि आमच्या क्लायंटसद्वारे संघटित आणले जाताना, त्याद्वारे श्री अनूप पुरुषोत्तम बबानी यांना दिलेली उपरोक्त अट्टर पॉवर ऑफ अॅटॉर्नी काढून घेणे, रद्द करणे आणि तात्काल प्रभावेने समाप्त करणे.
उपरोक्त अट्टर पॉवर ऑफ अॅटॉर्नी संपुष्टात आली आहे आणि श्री अनूप पुरुषोत्तम बबानी यांच्या बाबतून सदर निवेदनाचे दिवसे दिवसे सर्व अधिकार आणि अधिकार त्याअंतर्गत १० ऑगस्ट, २०२१ च्या आमच्या क्लायंटच्या अमलबजावणीमुळे पॉवर ऑफ अॅटॉर्नी घोषणा आणि प्रतिज्ञापत्र रद्द केलेल्यामुळे संपुष्टात आले आहेत.
सर्व व्यक्तींनी याद्वारे रर नमुद केलेल्या नोटीशी दुखत येणे आक्षेपकारक आहे आणि आमच्या क्लायंटच्या कोणत्याही बाबींच्या संदर्भात श्री अनूप पुरुषोत्तम बबानी यांच्याशी संबंधित व्यवहार करू नका असा इशारा दिला आहे. असे करणारी कोणताही व्यक्ती स्वतः काय जोपर्यंत आणि परिणामांवर असे करेल आणि अशी कृत्ये/व्यवहार आमच्या ग्राहकांवर बंधनकारक राहणार नाहीत.
डिक्लोर - मुंबई
दिनांक: - ११ ऑगस्ट, २०२१.
सही/-
गुल ए. मदनानी
उच्च न्यायालयाचे वकील
पुनम विल्डिंग, तळ मजला, क्रमांक १, लिंकिंग रोड आणि आर. के. पिंगल रोडचा जंक्शन, खार (पश्चिम) मुंबई-४०००२२.

जाहीर सूचना
येथे जाहीर सूचना देण्यात येत आहे की, मुपल हिरालाल उदेशी हे फ्लॅट क्र.००१, ए विंग, इमारत क्र.३८, योगी स्वरूप इमारत, योगी स्वरूप को-ऑप.हो.सो.लि., पत्ता: एक्सर रोड, योगी नगर, देना बँकजवळ, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९१ या जागेचे मालक आहेत. सदर फ्लॅट क्र.००१, ए विंग, इमारत क्र.३८, योगी स्वरूप इमारत, योगी स्वरूप को-ऑप.हो.सो.लि., पत्ता: एक्सर रोड, योगी नगर, देना बँकजवळ, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९१ बाबत सदर योगी स्वरूप को-ऑप.हो.सो.लि. यांनी मुपल हिरालाल उदेशी यांना रु.५०/- चे पूर्णपणे भरणा केलेले रोअर्सचे अनुक्रमांक १ ते ५ धारक भागप्रमाणपत्र क्र.००१ वितरित केले होते. तथापि असे आढळून आले की, सदर भागप्रमाणपत्राची मुळ प्रत घरात सदर मालक-सदस्य मुपल हिरालाल उदेशी यांच्याकडून हरविली आहे आणि म्हणून यासंदर्भात दिनांक १ ऑगस्ट, २०२१ रोजी नोंदीणी क्र.११८/२०२१ नुसार पोलीस वारंट दाखल केला आहे.
जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता-फ्लॅट किंवा भागावर वर नमुद सांगितल्याचीचा भागप्रमाणपत्राच्या आधारेवर आणि/किंवा कोणतेही व्यवहार जसे विक्री, बंधीस, तारणा, बांधेपट्टा, मालकी हक्क, अधिभार, न्याय, परवाना, परिरक्षा, कायदेशीर हक्क, वारसाहक्क, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, हित, दावा, मागणी, आक्षेप असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत आवश्यक कागदोपची पुराव्यांसह लेखी तक्रारी खालील दिलेल्या पत्त्यावर खालील स्वाक्षरीकरण्याकडे कळवावे आणि/किंवा सचिव, योगी स्वरूप को-ऑप.हो.सो.लि., पत्ता: एक्सर रोड, योगी नगर, देना बँकजवळ, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९१ येथे कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, असा कोणताही अधिकार, दावा, मागणी इत्यादी त्याच किंवा स्थापित केले आहेत. सदर कालावधी समाप्तानंतर सदर भागप्रमाणपत्राची दुय्यम प्रत प्राप्त करण्यासाठी सदर सोसायटीसह माझे अशील प्रक्रिया सुरू करतील.
वर संदर्भित मालमतेची अनुसूची
फ्लॅट क्र.००१, ए विंग, इमारत क्र.३८, योगी स्वरूप इमारत, योगी स्वरूप को-ऑप.हो.सो.लि., पत्ता: एक्सर रोड, योगी नगर, देना बँकजवळ, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९१ येथे कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, असा कोणताही अधिकार, दावा, मागणी इत्यादी त्याच किंवा स्थापित केले आहेत. सदर कालावधी समाप्तानंतर सदर भागप्रमाणपत्राची दुय्यम प्रत प्राप्त करण्यासाठी सदर सोसायटीसह माझे अशील प्रक्रिया सुरू करतील.
वर संदर्भित मालमतेची अनुसूची
फ्लॅट क्र.००१, ए विंग, इमारत क्र.३८, योगी स्वरूप इमारत, योगी स्वरूप को-ऑप.हो.सो.लि., पत्ता: एक्सर रोड, योगी नगर, देना बँकजवळ, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९१.
सही/- आर. के. खत्री
वकील उच्च न्यायालय
पत्ता: १६, दाना टीड सेंटर, चंदावरकर रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००२१.
मोबा. ८८२०१११०
ई-मेल.translatorsrsk@gmail.com
डिक्लोर: मुंबई दिनांक:११.०८.२०२१

जाहीर सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. रिषभ सुरेशभाई शाह हे मालक श्री. प्रविण एस. शाह यांच्यासह फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, क्षेत्रफळ ४७१.७५ काँपट क्षेत्र, हिल अपार्टमेंट्स को-ऑप. हीसिंग सोसायटी लि., मावे रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४, सीटीएस क्र.१६९, गाव वलनाई, तातूकवा बोरिवली, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील जमिनीचे सर्व भाग व खंड यावर बांधलेली इमारत तसेच हिद्दा अपार्टमेंट्सचे भागप्रमाणपत्र क्र.०३, अंतर्गत अनुक्रमांक ११ ते १५ (दोन्ही समाविष्ट) धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ पूर्णपणे भरणा केलेले रोअर्स (यापुढे सदर मालमत्ता). खरेदी करण्यासाठी व्यवहार करीत आहेत.
मुळतः श्रीमती चंद्रलेखा एस. कोठावी यांनी सदर फ्लॅट नं. हिद्दा विल्डर्स प्रा. लि. यांच्याकडून दिनांक १०.०२.१९९८ रोजीचे करारनामानुसार खरेदी केले होते. श्रीमती दयामंतबेन के. गावा व श्री. करसनभाई पी. गावा यांनी सदर फ्लॅट श्रीमती चंद्रलेखा एस. कोठावी यांच्याकडून दिनांक ११.०९.१९९८ रोजीचे विक्री करारनामानुसार खरेदी केले होते. श्री. राजेंद्र एल. शर्मा यांनी सदर मालमत्ता श्रीमती दयामंतबेन के. गावा व श्री. करसनभाई पी. गावा यांच्याकडून दिनांक ११.१०.२००६ रोजीचे विक्री करारनामानुसार खरेदी केले होते. श्रीमती प्रविण एस. शाह यांनी सदर मालमत्ता श्री. राजेंद्र एल. शर्मा यांच्याकडून दिनांक ०८.०३.२०१० रोजीचे करारनामानुसार खरेदी केले होते. श्रीमती रंजन पी. शाह यांचे ११.०९.२०१९ रोजी निधन झाले.
श्रीमती चंद्रलेखा एस. कोठावी आणि श्रीमती दयामंतबेन के. गावा व श्री. करसनभाई पी. गावा यांच्या दूरम्यान दिनांक ११.०९.१९९८ रोजी झालेला मुळ विक्री करारनामा हरवला आहे.
जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, तारणा, ताबा, विक्री, बंधीस, भाडेपट्टा, मालकी हक्क, अधिभार, न्याय, परिरक्षा, कायदेशीर हक्क, हस्तान्तर, परवाना, कोणतेही लवाद किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात यांचे दावा पुढ्यर्थे पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत खालील स्वाक्षरीकरण्याकडे कळवावे.
जर कोणताही दावा प्राप्त न झाल्यास अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला जाईल आणि असे दावा किंवा हित असल्यास त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि इच्छुक नसलेल्या सदर बंधनकारक असणार नाहीत.
आज दिनांकीत ११ ऑगस्ट, २०२१
सही/-
श्री. हिरा गुप्ताला व श्रीमती स्वाती भुसाणे गुप्ताला
वकील उच्च न्यायालय, मुंबई
१०१, नवकार इमारत, १ला मजला, मामलतदार वाडी रोड क्र.४, मालाड (प.), मुंबई-४०००६४.

जाहीर सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. रिषभ सुरेशभाई शाह हे मालक श्री. प्रविण एस. शाह यांच्यासह फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, क्षेत्रफळ ४७१.७५ काँपट क्षेत्र, हिल अपार्टमेंट्स को-ऑप. हीसिंग सोसायटी लि., मावे रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४, सीटीएस क्र.१६९, गाव वलनाई, तातूकवा बोरिवली, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील जमिनीचे सर्व भाग व खंड यावर बांधलेली इमारत तसेच हिद्दा अपार्टमेंट्सचे भागप्रमाणपत्र क्र.०३, अंतर्गत अनुक्रमांक ११ ते १५ (दोन्ही समाविष्ट) धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ पूर्णपणे भरणा केलेले रोअर्स (यापुढे सदर मालमत्ता). खरेदी करण्यासाठी व्यवहार करीत आहेत.
मुळतः श्रीमती चंद्रलेखा एस. कोठावी यांनी सदर फ्लॅट नं. हिद्दा विल्डर्स प्रा. लि. यांच्याकडून दिनांक १०.०२.१९९८ रोजीचे करारनामानुसार खरेदी केले होते. श्रीमती दयामंतबेन के. गावा व श्री. करसनभाई पी. गावा यांनी सदर फ्लॅट श्रीमती चंद्रलेखा एस. कोठावी यांच्याकडून दिनांक ११.०९.१९९८ रोजीचे विक्री करारनामानुसार खरेदी केले होते. श्री. राजेंद्र एल. शर्मा यांनी सदर मालमत्ता श्रीमती दयामंतबेन के. गावा व श्री. करसनभाई पी. गावा यांच्याकडून दिनांक ११.१०.२००६ रोजीचे विक्री करारनामानुसार खरेदी केले होते. श्रीमती प्रविण एस. शाह यांनी सदर मालमत्ता श्री. राजेंद्र एल. शर्मा यांच्याकडून दिनांक ०८.०३.२०१० रोजीचे करारनामानुसार खरेदी केले होते. श्रीमती रंजन पी. शाह यांचे ११.०९.२०१९ रोजी निधन झाले.
श्रीमती चंद्रलेखा एस. कोठावी आणि श्रीमती दयामंतबेन के. गावा व श्री. करसनभाई पी. गावा यांच्या दूरम्यान दिनांक ११.०९.१९९८ रोजी झालेला मुळ विक्री करारनामा हरवला आहे.
जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, तारणा, ताबा, विक्री, बंधीस, भाडेपट्टा, मालकी हक्क, अधिभार, न्याय, परिरक्षा, कायदेशीर हक्क, हस्तान्तर, परवाना, कोणतेही लवाद किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात यांचे दावा पुढ्यर्थे पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत खालील स्वाक्षरीकरण्याकडे कळवावे.
जर कोणताही दावा प्राप्त न झाल्यास अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला जाईल आणि असे दावा किंवा हित असल्यास त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि इच्छुक नसलेल्या सदर बंधनकारक असणार नाहीत.
आज दिनांकीत ११ ऑगस्ट, २०२१
सही/-
श्री. हिरा गुप्ताला व श्रीमती स्वाती भुसाणे गुप्ताला
वकील उच्च न्यायालय, मुंबई
१०१, नवकार इमारत, १ला मजला, मामलतदार वाडी रोड क्र.४, मालाड (प.), मुंबई-४०००६४.

जाहीर सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. रिषभ सुरेशभाई शाह हे मालक श्री. प्रविण एस. शाह यांच्यासह फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, क्षेत्रफळ ४७१.७५ काँपट क्षेत्र, हिल अपार्टमेंट्स को-ऑप. हीसिंग सोसायटी लि., मावे रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४, सीटीएस क्र.१६९, गाव वलनाई, तातूकवा बोरिवली, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील जमिनीचे सर्व भाग व खंड यावर बांधलेली इमारत तसेच हिद्दा अपार्टमेंट्सचे भागप्रमाणपत्र क्र.०३, अंतर्गत अनुक्रमांक ११ ते १५ (दोन्ही समाविष्ट) धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ पूर्णपणे भरणा केलेले रोअर्स (यापुढे सदर मालमत्ता). खरेदी करण्यासाठी व्यवहार करीत आहेत.
मुळतः श्रीमती चंद्रलेखा एस. कोठावी यांनी सदर फ्लॅट नं. हिद्दा विल्डर्स प्रा. लि. यांच्याकडून दिनांक १०.०२.१९९८ रोजीचे करारनामानुसार खरेदी केले होते. श्रीमती दयामंतबेन के. गावा व श्री. करसनभाई पी. गावा यांनी सदर फ्लॅट श्रीमती चंद्रलेखा एस. कोठावी यांच्याकडून दिनांक ११.०९.१९९८ रोजीचे विक्री करारनामानुसार खरेदी केले होते. श्री. राजेंद्र एल. शर्मा यांनी सदर मालमत्ता श्रीमती दयामंतबेन के. गावा व श्री. करसनभाई पी. गावा यांच्याकडून दिनांक ११.१०.२००६ रोजीचे विक्री करारनामानुसार खरेदी केले होते. श्रीमती प्रविण एस. शाह यांनी सदर मालमत्ता श्री. राजेंद्र एल. शर्मा यांच्याकडून दिनांक ०८.०३.२०१० रोजीचे करारनामानुसार खरेदी केले होते. श्रीमती रंजन पी. शाह यांचे ११.०९.२०१९ रोजी निधन झाले.
श्रीमती चंद्रलेखा एस. कोठावी आणि श्रीमती दयामंतबेन के. गावा व श्री. करसनभाई पी. गावा यांच्या दूरम्यान दिनांक ११.०९.१९९८ रोजी झालेला मुळ विक्री करारनामा हरवला आहे.
जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, तारणा, ताबा, विक्री, बंधीस, भाडेपट्टा, मालकी हक्क, अधिभार, न्याय, परिरक्षा, कायदेशीर हक्क, हस्तान्तर, परवाना, कोणतेही लवाद किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात यांचे दावा पुढ्यर्थे पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत खालील स्वाक्षरीकरण्याकडे कळवावे.
जर कोणताही दावा प्राप्त न झाल्यास अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला जाईल आणि असे दावा किंवा हित असल्यास त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि इच्छुक नसलेल्या सदर बंधनकारक असणार नाहीत.
आज दिनांकीत ११ ऑगस्ट, २०२१
सही/-
श्री. हिरा गुप्ताला व श्रीमती स्वाती भुसाणे गुप्ताला
वकील उच्च न्यायालय, मुंबई
१०१, नवकार इमारत, १ला मजला, मामलतदार वाडी रोड क्र.४, मालाड (प.), मुंबई-४०००६४.

जाहीर सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. रिषभ सुरेशभाई शाह हे मालक श्री. प्रविण एस. शाह यांच्यासह फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, क्षेत्रफळ ४७१.७५ काँपट क्षेत्र, हिल अपार्टमेंट्स को-ऑप. हीसिंग सोसायटी लि., मावे रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४, सीटीएस क्र.१६९, गाव वलनाई, तातूकवा बोरिवली, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील जमिनीचे सर्व भाग व खंड यावर बांधलेली इमारत तसेच हिद्दा अपार्टमेंट्सचे भागप्रमाणपत्र क्र.०३, अंतर्गत अनुक्रमांक ११ ते १५ (दोन्ही समाविष्ट) धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ पूर्णपणे भरणा केलेले रोअर्स (यापुढे सदर मालमत्ता). खरेदी करण्यासाठी व्यवहार करीत आहेत.
मुळतः श्रीमती चंद्रलेखा एस. कोठावी यांनी सदर फ्लॅट नं. हिद्दा विल्डर्स प्रा. लि. यांच्याकडून दिनांक १०.०२.१९९८ रोजीचे करारनामानुसार खरेदी केले होते. श्रीमती दयामंतबेन के. गावा व श्री. करसनभाई पी. गावा